

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 फ क्षेत्रीय कार्यालय, निगडी ४४
 जा.क्र.फक्षेका/सभा/५/कावि/३३२/२०१६
 दिनांक:- ८/८/२०१६

प्रति,

मा.....

सदस्य/सदस्या, फ प्रभाग समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 निगडी, पुणे - ४११ ०४४

विषय:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. फ प्रभाग समितीची
 मासिक सभा शुक्रवार दि. १२/०८/२०१६ रोजी दुपारी
 १२.०० वाजता आयोजित केलेबाबत...

महोदय/महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. फ प्रभाग समितीची मासिक सभा
 शुक्रवार दिनांक १२/०८/२०१६ रोजी दुपारी १२.०० वाजता "फ" क्षेत्रीय कार्यालयातील
 "राजर्षी शाहु महाराज सभागृहात" आयोजित करणेत आली आहे. तरी आपण सभेस
 उपस्थित रहावे, ही विनंती.

आपला विश्वासू,

सही/-

प्रशासन अधिकारी
 सचिव (सभाशाखा)
 फ प्रभाग समिती

प्रत - संबंधित शाखाप्रमुख/ विभागप्रमुख ----- विभाग

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
फ प्रभाग समिती
कार्यपत्रिका क्रमांक ६

दिनांक:- १२/०८/२०१६

दुपारी १२.०० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. फ प्रभाग समितीची मासिक सभा शुक्रवार दिनांक १२/०८/२०१६ रोजी दुपारी १२.०० वाजता "फ" क्षेत्रीय कार्यालयातील "राजर्षी शाहु महाराज सभागृहात" आयोजित करणेत आली आहे. सदर सभेत खालीलप्रमाणे कामकाज होईल.

अ) दिनांक ०८/०७/२०१६ रोजी झालेल्या सभेचा सभावृत्तांत (कार्यपत्रिका क्रमांक ५) कायम करणे.

विषय क्र. १. केंद्र शासनाने देशातील सर्व शहरातील नागरीकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या करीता शहरांना स्वच्छतेची सवय व शहरातील सर्व नागरीकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ध्येय गाठण्यासाठी दिनांक २/१०/२०१४ पासून स्वच्छ भारत अभियान (नागरी) संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने देखील पत्र क्र. स्वभाअ/ २०१५/प्र.क्र.२३/नवि/३४ दिनांक १५/५/२०१५ अन्वये केंद्र शासनाचे धर्तीवर स्वच्छ भारत अभियान (नागरी) राबविण्याचे ठरवून दिनांक २/१०/२०१७ पर्यंत हगणदारी मुक्त (Open Defecation Free) शहरे करण्याचे उद्दीष्ट निश्चित केलेले आहे. तसेच मा. आयुक्त यांचेकडील पत्र क्र. मातवी/१२/कावि/९६/२०१६, दिनांक १/४/२०१६ अन्वये दिनांक २/१०/२०१७ पूर्वी टप्याटप्याने पिंपरी चिंचवड शहर हगणदारी मुक्त करण्याचे उद्दीष्ट निश्चित केलेले आहे. त्या अनुषंगाने फ क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. ९ संभाजीनगर, प्रभाग क्र. २८ मासुळकर कॉलनी हे दोन प्रभाग हगणदारी मुक्त (Open Defecation Free) जाहिर करण्यास मान्यता देणेत आलेली आहे. त्याचप्रमाणे फ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. ११ यमुनानगर हा प्रभाग हगणदारी मुक्त (Open Defecation Free) करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबत मा. क्षेत्रीय अधिकारी यांचा प्रस्ताव

विषय क्र. २. मा. अध्यक्षा यांचे परवानगीने येणारे ऐनवेळचे विषय.

सही/-

प्रशासन अधिकारी

तथा

सचिव(सभाशाखा)

फ क्षेत्रीय कार्यालय, निगडी ४४

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

फ क्षेत्रीय कार्यालय, निगडी ४४

जा.क्र.फक्षेका/सभा/५/कावि/३३३ /२०१६

दिनांक:- ०८/०८/२०१६